

1. मिद्, मैद्यति Dhātup. 26, 183 (स्नेहने). P. 7, 3, 82. Vop. 11, 3, 5. मे-
दताम् RV. 10, 93, 11. 1) fett werden: मेद्यत्सु ते वक्ष्यः RV. 2, 37, 3. न मे-
द्यतो ऽनुमिद्यति न कश्च्यते ऽनुकश्च्यति TBa. 1, 2, 3. गर्द्भा ऽत्यन्धान्य-
प्रुन्मैद्यति TS. 5, 1, 5, 5. Çat. Br. 2, 4, 3, 6. 11, 1, 3, 84. अमिद्त् und अमे-
दिष्ट gaṇa व्युत्तादि P. 1, 3, 91. 3, 1, 55. मेदते Dhātup. 18, 3. मिद्यते pass.
impers. P. 7, 3, 82, Sch. partic. मिन्न P. 7, 2, 16. Vop. 26, 88. 89. 108. im-
pers. मिन्नम् und मेदितम् 104. 109. P. 7, 2, 17. Vgl. मेद्स्. — 2) sich zu
Jmd hingezogen fühlen (vgl. झिक्): मित्रं मिन्देर्नन्दते: प्रीयतेर्वा संत्रायते-
र्मितुतेर्मादतेर्वा MBh. 8, 1992. मिन्दयति मेदयति वा स्नेहार्थान्मिन्देर्मिदे-
र्वा Nilak. मिन्दयति oder मेदयति = स्नेहने Dhātup. 32, 3.

— caus. fett machen Nir. 10, 21. पूयं गोवा मेदयथा कृशम् RV. 6, 28, 6.
Pañśav. Br. 5, 2, 12.

— अनु nach Jmd (acc.) fett werden TBa. 1, 2, 3, 3; s. u. dem simpl. 1.

— प्र anfangen fett zu werden u. s. w.; partic. प्रमिन्न und प्रमेदित
P. 1, 2, 19. 7, 2, 17. Vop. 26, 109. प्रमेदिता: सपुत्रास्ते angefangen habend
Gefühle der Zuneigung zu zeigen BHAT. 9, 17. = झिग्धीभवितुमारब्धाः,
भार्यादीन्प्रति स्नेहं कर्तुर्मारब्धवत्तः, झिग्धा भवितुमारब्धाः oder प्रीता भ-
वितुमारब्धाः die Scholien.

2. मिद् und मेद्, मेदति, ऽते (मेधाहिसयोः) Dhātup. 21, 7. मेदते शा-
स्त्रार्थं शिष्या धारयतीत्यर्थः Duraid. im ÇKDr. — Vgl. मिथ्, मिध्.

मिद् n. = चित्ताभिसंज्ञेय, निद्रा (auch Trik. 3, 2, 220; vgl. die Corrigg.
Vjutr. 59) und लसित (oder झलसित) H. a. n. 2, 245. = चित्ताभिसंज्ञेय (so
auch Trik.), झालस्य und वित्त Mhd. dh. 12. sloth, indolence; sleepiness, tor-
por; dullness, heaviness of spirits or intellect Wilson nach Çabdārthak.

मिध् und मेध्, मैद्यति, ऽते (मेधाहिसयोः) Dhātup. 21, 7. मेध्, मैद्यति,
ऽते (संगमे) ebend. — Vgl. मिथ् und 2. मिद्. Für ein caus. मेधयति stellt
Benfey unter मिथ् die Bed. to further auf, unter मेध् to cause to under-
stand, to know; an beiden Stellen verweist er auf MBh. 13, 7510, wo
aber einfach समेधयति st. स मेधयति zu lesen ist; vgl. u. एध् mit सम्
caus. bei uns und bei Benfey, wo die Form zum 3ten Mal an richtiger
Stelle und mit richtiger Bed. verzeichnet ist.

मिन्द् s. u. 1. मिद् 2.

मिन्द् f. ein körperlicher Fehler, Mangel, menda: यन्मं श्रामनेन मि-
न्दामूद्घिस्तत्पुनराहः TS. 3, 2, 5, 4.

मिन्मिन adj. = मिग्मिण् Mādhavakāra im ÇKDr.

मिन्व्, मिन्वति (सेचने, v. 1. सेचने) = पिन्व् Dhātup. 15, 80. — Vgl.

मिन्व्, सिन्व्.

मिमङ्गा (vom desid. von मञ्ज्) f. das Verlangen in's Wasser zu gehen,
— sich zu baden Wilson.

मिमङ्गु (wie oben) adj. in's Wasser zu gehen im Begriff stehend Çic. 5, 37.

मिमत् m. N. pr. eines Mannes P. 4, 1, 150. — Vgl. मैमत.

मिमन्थिषा (vom desid. von मन्थ्) f. das Verlangen Jmd zu schütteln,
zu zerknirschen, hart mitzunehmen u. s. w. Wilson.

मिमन्थिषु (wie oben) adj. Jmd zu schütteln u. s. w. im Begriff stehend
Wilson.

मिमर्दयिषु (vom desid. des caus. von मर्द्) adj. zu zerdrücken, — zu
zermalmen im Begriff stehend MBh. 8, 866. संमिमर्दिषु ed. Bomb.

मिमर्दिषु (vom desid. von मर्द्) adj. dass. MBh. 5, 2743.

मिमिर्त्त (von 1. मिन्त्) adj. gemischt: मिमिन्त् इन्द्रे न्ययामि सोमः RV. 6, 34, 4.
मिमिर्त्तु (wie oben) adj. gemischt oder sich mengend: गोभिर्मिन्त्तु
(सोम) देधिरे सुपारमिन्द्ं वैष्ठाप्य धायसे गृणानाः RV. 3, 50, 8.

मियत् s. म्यत्.

मियेध् m. die den Göttern vorgesetzte Speise, Opfermahl, vielleicht
besonders das Opferfleisch oder auch ganz gleichbedeutend mit मेधः
= यज्ञ Comm. अयं यज्ञो देव्या अयं मियेधं इमा ब्रह्माण्ययमिन्द्ं सोमः
RV. 1, 177, 4. अग्निं कर्तारं प्र वृणो मियेधं 3, 19, 1. 5. यज्ञो हि त इन्द्रे वर्ध-
नो भूडुत प्रियः सुतसोमो मियेधः 32, 12. 6, 51, 12. 7, 1, 17. मियेधो देव्यो
देवतमः सुषूद्त् 10, 70, 2. Śā. sieht das Wort als eine durch Einschle-
bung eines Vocals aus मेध entstandene Form an. Es steht, wie auch
मियेध्य, stets am Ende eines Pāda, könnte also eine durch den Einfluss
des Metrums entstandene, eben so gut aber eine dadurch erhaltene
Form sein; es entspricht genau dem zend. mjadza. — Vgl. मेध.

मियेध्य (von मियेध) adj. an der Opferspeise bethelligt, dieselbe em-
pfangend u. s. w.: Agni RV. 1, 26, 1. 36, 9. 44, 5.

मिरफ eine best. hohe Zahl (bei den Buddhisten) Vjutr. 182. Mēl.
as. 4, 640, Anm.

मिराखान m. N. pr. eines Chan's Verz. d. Oxf. H. 318, b, 3.

मिरिका f. eine best. Pflanze (neben इरिका, wie für इमिका zu lesen
ist) P. 8, 4, 6, Sch. in der ed. Calc.

मिर्मिर् (von मिर् = मिष्) adj. blinzeln (Comm.): परिमृञ्जी (glatz-
köpfig nach dem Comm., wonach u. d. W. zu verbessern ist) कर्ता भव-
त्यरूपो मिर्मिर्स्त्रिभुक्तः TBa. 2, 7, 1, 2. 3, 4, 1, 17. अतिमिर्मिर्, अतिमेमिष
19. Kāṭh. 37, 7.

मिल्, मिल्ति, ऽते (nicht zu belegen) Dhātup. 28, 71. 135. sich verein-
igen mit, sich zu Jmd gesellen, Jmd begegnen, sich einstellen bei, sich
einfinden bei, zusammenkommen mit (mit gen. instr. oder loc. der Per-
son, und auch mit सद्); sich zusammenfinden, zusammenkommen, zu-
sammentreffen, sich vereinigen: न मिलति खलु यस्या वल्लभो देवयोगात्
Vet. in LA. (II) 20, 15. वरुवो राजानस्ते मिलति Kāṭhās. 19, 53. 32, 45.
एवं देव ह्माभूतामेकवीरा भृत्याः केचित्पुण्ययोगान्मिलति 53, 195. 61, 18.
अमिलञ्च तयोर्गो 64, 128. पितुर्मिलिवा Z. d. d. m. G. 14, 872, 24. तस्यै-
को ऽमिलितो ऽभवत् Kāṭhās. 52, 820. 64, 110. ततो विद्याधरेन्द्रेण मि-
लिष्यामः सुमेरुणा 45, 7. मिलित्वाहमेभिः सर्वैरिहगतः 51, 218. Pañśav.
220, 13. मिल सैन्ये मे सक्तैः खेचरेषुः Kāṭhās. 46, 158. मिलिवा सद्
कूर्मेणा 61, 83. क्रमेण गच्छन्मिलितः स महात्रतैकैः सद् 37, 54. 70, 130.
अधुना चायमपि कृतसर्वस्वा ऽस्मासु मिलितः Hir. 63, 17. तन्मध्ये मिलि-
तो ऽभवम् Kāṭhās. 25, 275. ये चान्ये सुहृदः समृद्धिसमये द्रव्याभिलाषाकु-
लास्ते सर्वत्र मिलति die gesellen sich überall (zu uns) Spr. 2200. याताः
किं न मिलति treffen diejenigen, die verreisten, mit den Ihrigen nicht
wieder zusammen? 2463. Kāṭhās. 72, 399. नागरिकः किं मिलितः Spr.
2990. एका तु मिलिता नासीत् hatte sich nicht eingestellt Kāṭhās. 39, 11.
43, 201. 56, 211. 328. 59, 145. 67, 105. Dhūrtas. in LA. 96, 6. Pañśav. 229,
11. Hir. 38, 9. स पात्रेसमितो ऽन्यत्र भोजनान्मिलितो न यः Trik. 3, 1, 28.
मिलद्याध adj. zu dem sich Jäger gesellt haben so v. a. von Jägern um-
geben Kāṭhās. 21, 11. तत्र मिलति स्म विटाः 6, 58. 37, 34. 39, 10. 47, 96.
51, 176. 61, 137. तत्रामिलद्वलम् Rāśa-Tar. 5, 465. मिमिलुः Verz. d. Oxf.